

जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगड अंतर्गत
नियामक परिषदेवरील (Governing Council)
नामनिर्देशित/ पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र.डीएमएफ-०४२५/प्र.क्र.२२/उद्योग-९,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: ११ जुलै २०२५.

संदर्भ :- १. शासन अधिसूचना क्र. एमडीएफ-०६१५/प्र.क्र.३४/उद्योग-९, दि.०१.०९.२०१६
२. केंद्रिय खाण मंत्रालय, भारत सरकार यांचे आदेश दि.१५.०१.२०२४
३. शासन अधिसूचना क्र. डीएमएफ-०१२४/प्र.क्र.१०/उद्योग-९ दि.११.१०.२०२४
४. जिल्हाधिकारी, रायगड यांचे पत्र क्र.खशा/गौख/कात-१/जिखप्र/नियामक परिषद/
२०२५, दि.११.०३.२०२५

प्रस्तावना:-

खाण मंत्रालय, भारत सरकार यांनी खाण व खनिजे (विकसन व विनियमन) अधिनियम, १९५७ मध्ये सुधारणा करून खाण व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम, २०१५ हा शासन अधिसूचना, दिनांक २७.०३.२०१५ अन्वये अधिसूचित केला आहे.

२. प्रस्तुत खाण व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम, २०१५ च्या कलम ९ (B) मधील तरतुदीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाणबाधित क्षेत्र व व्यक्तींच्या विकासाकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठान स्थापन करणे अपेक्षित आहे. नमुद तरतुदीस अनुसरून उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन अधिसूचना दि.०१ सप्टेंबर २०१६ अन्वये राज्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना, रचना व कार्यपद्धती याबाबत नियम विहित करण्यात आले आहेत.

३. केंद्रिय खाण मंत्रालय, भारत सरकार यांनी संदर्भाधीन क्र.२ येथील दि.१५.०१.२०२४ रोजीच्या आदेशान्वये खाण व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम, २०१५ च्या कलम ९(B) मधील उपकलम ३ येथे नमूद नियामक परिषदेच्या संरचनेमध्ये सुधारणा करण्याबाबत आदेशित केले होते, त्यानुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत नियामक परिषदेच्या संरचनेमध्ये संदर्भाधीन क्र.३ येथील शासन अधिसूचनेन्वये सुधारणा करण्यात आली आहे.

४. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन अधिसूचना दि.११.१०.२०२४ मधील तरतुदीस अनुसरून जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगड अंतर्गत नियामक परिषदेअंतर्गत (Governing Council) नामनिर्देशित/ पदसिद्ध सदस्यांच्या नियुक्तीकरिता जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध अध्यक्ष,

नियामक परिषद, रायगड यांनी संदर्भाधीन क्र. ४ येथील पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हाधिकारी, रायगड यांनी शासनास सादर केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगड अंतर्गत नियामक परिषदेवरील (Governing Council) नामनिर्देशित/ पदसिद्ध सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन अधिसूचना दि.१०.११.२०२४ मधील तरतुदीस अनुसरून जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगड अंतर्गत नियामक परिषदेअंतर्गत (Governing Council) नामनिर्देशित/ पदसिद्ध सदस्यांच्या नियुक्तीकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात येत आहे, त्यानुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान रायगड अंतर्गत “नियामक परिषदेची” संरचना खालीलप्रमाणे राहिल:-

अ.क्र.	नाव/ पदनाम	कार्यालय/ प्रतिनिधीत्व	पदनाम
१	जिल्हाधिकारी, रायगड	जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड	पदसिद्ध अध्यक्ष
२	श्री.सुनिल दत्तातेय तटकरे	मा.लोकसभा सदस्य, ३२-रायगड	सदस्य
३	श्री.श्रीरंग आप्पा बारणे	मा.लोकसभा सदस्य, ३३-मावळ	सदस्य
४	श्री.प्रशांत रामशेट ठाकूर,	मा.विधानसभा सदस्य, पनवेल-१८८	सदस्य
५	श्री.महेंद्र सदाशिव थोरवे	मा.विधानसभा सदस्य, कर्जत-१८९	सदस्य
६	श्री.महेश रतनलाल बालदी	मा.विधानसभा सदस्य, उरण-१९०	सदस्य
७	श्री.रविशेट दगडू पाटील	मा.विधानसभा सदस्य, पेण-१९१	सदस्य
८	श्री.महेंद्र हरी दळवी	मा.विधानसभा सदस्य, अलिबाग-१९२	सदस्य
९	कुमारी आदिती सुनिल तटकरे	मा.विधानसभा सदस्य, श्रीवर्धन-१९३	सदस्य
१०	श्री.भरत मारुती गोगावले	मा.विधानसभा सदस्य, महाड-१९४	सदस्य
११	श्री. विक्रान्त पाटील	मा. विधानपरिषद सदस्य	सदस्य
११	मुख्य कार्यकारी अधिकारी	जिल्हा परिषद, जि.रायगड	पदसिद्ध सदस्य
१२	अपर जिल्हाधिकारी	जिल्हाधिकारी, जि.पालघर	पदसिद्ध सदस्य
१३	मुख्याधिकारी	नगरपालिका/नगरपरिषद/महानगरपालिका	पदसिद्ध सदस्य
१५	जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी	जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी, रायगड	पदसिद्ध सदस्य
१६	जिल्हा आदिवासी विकास अधिकारी	जिल्हा आदिवासी विकास अधिकारी, रायगड	पदसिद्ध सदस्य
१७	जिल्हा आरोग्य अधिकारी	जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड	पदसिद्ध सदस्य
१८	कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद	जिल्हा परिषद, रायगड	पदसिद्ध सदस्य
१९	जिल्हा महिला व बालविकास अधिकारी	जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड	पदसिद्ध सदस्य
२०	महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र	महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड	पदसिद्ध सदस्य
२१	जिल्हा खनिकर्म अधिकारी	जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड	सदस्य सचिव

२. उपरोक्त नमुद जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत नियामक परिषदेवरील नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ हा संबंधीत सदस्य हे जोपर्यंत लोकप्रतिनिधी (लोकसभा सदस्य अथवा विधानसभा सदस्य) म्हणून कार्यरत आहेत, तोपर्यंत राहिल. संबंधीत लोकप्रतिनिधींचा लोकसभा

सदस्य अथवा विधानसभा सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांचे नियामक परिषदेवरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात येईल. तसेच शासन अधिसूचना दिनांक ११.१०.२०२४ मधील परि क्र.४ अन्वये सुधारीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा खनिज प्रतिष्ठान (प्रन्यास) नियम, (सुधारणा) २०२४ च्या नियम ८(३) नुसार विहित केल्याप्रमाणे जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगड अंतर्गत व्यवस्थापकिय समितीची संरचना राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०७१११७५६२७६४१० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(लक्ष्मीकांत ढोके)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत, अपर मुख्य सचिव (खनिकर्म) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रती,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) मा. मंत्री (खनिकर्म) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा. राज्यमंत्री (खनिकर्म) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड
- ५) महासंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर.
- ६) सहसचिव (खनिकर्म), यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- ७) जिल्हा कोषागार अधिकारी, जि. रायगड
- ८) जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड यांना निर्देशित करण्यांत येते की त्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान, रायगडच्या कार्यकारी परिषदेतील (Governing Council) उपरोक्त सर्व सन्माननीय लोकसभा/विधानसभा/विधानपरिषद सदस्यांना राजशिष्टाचारान्वये विहित कार्यपद्धतीनुसार सदरील नामनिर्देशनाबाबत आपल्या स्तरावरून अवगत करावे.
- ९) निवड नस्ती (उद्योग-९)